



## वसई-विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय विरार

दि.१२/०८/२०२२

### प्रेसनोट

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभाग व स्वामी परिज्ञानाश्रम केंद्र, बोळींज, विरार (प) यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १२ ऑगस्ट, २०२२ रोजी दुपारी ०१.०० वाजता भाऊसाहेब वर्तक हॉल, विरार (प.) या ठिकाणी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी स्वामी परिज्ञानाश्रम केंद्र, बोळींज मधील दिव्यांग विद्यार्थ्यांमार्फत विविध सांस्कृतिक नृत्य सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांनी देश प्रेमाविषयी विविध गाण्यांवर सांस्कृतिक नृत्य सादर करून 'घरोघरी तिरंगा' या उपक्रमाची जनजागृतीही केली. सांस्कृतिक नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपस्थितांकडून मोठ्या प्रमाणात दाद मिळाली.

या कार्यक्रमास मा.आयुक्त तथा प्रशासक श्री.अनिलकुमार पवार, मा.अति.आयुक्त श्री.आशिष पाटील, मा.अति.आयुक्त श्री.अजिंक्य बगाडे, मा.उप-आयुक्त श्री.किशोर गवस, मा.उप-आयुक्त श्री.पंकज पाटील, स्वामी परिज्ञानाश्रम केंद्राचे मुख्याध्यापक श्री.जयेश संखे, तसेच इतर शिक्षक वर्ग, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मा.आयुक्त महोदयांनी यावेळी केलेल्या भाषणात सांस्कृतिक नृत्य सादर करणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षक वर्गाचेही विशेष कौतुक केले. तसेच सदर विद्यार्थी व शिक्षकांना महानगरपालिकेमार्फत प्रोत्साहन म्हणून बक्षीसही जाहीर केले. सांस्कृतिक नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मुख्य कार्यालय विरार  
वसई विरार शहर महानगरपालिका